

# CSIR-CENTRAL GLASS & CERAMIC RESEARCH INSTITUTE

(COUNCIL OF SCIENTIFIC & INDUSTRIAL RESEARCH)

196, Raja S.C. Mullick Road, Jadavpur, Kolkata-32  
Ph. : 033-2473-3469/96/76/77 Fax : 033-2473-0957

## NOTICE INVITING BIDS/NIT (15/2017-2018)

CGCRI, Kolkata, INDIA, invites e-tenders through "Central Public Procurement Portal" for purchase of following materials, and Indian Agent of Foreign principals, if any, for purchase of following

Order No.	Description of item	Single/Two Bid	Bid Security (EMD) (in Indian Rupees)
17/SDA/DB-1/17-18	A (Electromechanical/Servo Electric) 100 kN Universal Testing Machine	Two Bid	Rs. 1,80,000/-
Submission	10th March, 2018 (till 1.30 p.m. IST)	Date of Opening Bids	12th March, 2018 (at 3.00 p.m. IST)

In tenders of CSIR-Central Glass & Ceramic Research Institute all bidders (including foreign principals) need to enrol themselves on the Central Public Procurement Portal (URL: <https://etenders.gov.in/eprocure/app>) which will be free of cost. For further information kindly refer to the "Kit" in the portal.

Accepted through e-tender mode only on <https://etenders.gov.in/eprocure/app>.

Document is available at: <https://etenders.gov.in/eprocure/app> and in our Stores & Purchase Officer

[www.cgcri.res.in](http://www.cgcri.res.in)

Kurla Road,  
252900

2017  
₹ In Millions)

Months ended

17 31/Dec/16

(Unaudited)

19 1,399.31

71 777.64

71 777.64

36 624.89

75 624.28

00 163.00

31 7.66

31 7.66

## DEEPLYOTI TEXTILES LIMITED

Regd off : Cheznous, Flat 1,1st Floor, JVPD Scheme,  
Gulmohar Cross Road No 7, Mumbai-400 049

CIN:L27200MH1994PLC083950

### Standalone of Unaudited Financial Results for the Quarter ended December 31,2017

Rs in lakhs ,unless Otherwise stated

PARTICULARS	Quarter ended			Nine Month ended		Year ended
	December 31,2017 Unaudited	September 30,2017 Unaudited	December 31,2016 Unaudited	December 31,2017 Unaudited	December 31,2016 Unaudited	March 31,2017 Audited
Operating Income	1,059.64	769.93	601.30	2,423.78	2,139.30	3,130.93
Other Income	11.76	3.58	9.11	24.96	29.16	40.30
Interest	0.00	0.00	-	0.10	-	0.01
Net Profit/(Loss) before tax	15.62	12.65	5.14	34.90	28.89	55.07
Tax	4.02	3.26	1.59	8.99	8.68	17.93
Net Profit/(Loss)	11.60	9.39	3.55	25.91	20.21	37.14
Equity Share Capital	501	501	501	501	501	501
Reserves	-	-	-	-	-	543.88
Earnings Per Share (of Rs 10/-each)						
Basic	0.23	0.19	0.07	0.52	0.40	0.74
Diluted	0.23	0.19	0.07	0.52	0.40	0.74

#### Notes:

(1)The above unaudited results were reviewed by the Audit Committee at its meeting held on 12th February, 2018 and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on that date.

#### Notes:

(2)The above unaudited results is an extract of the detailed of the Unaudited Results for the Quarter ended December 31, 2017 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Results for the Quarter ended December 31,2017 is available on the MSEI Stock Exchange website ([www.msei.in](http://www.msei.in)) and on the website of the Company [www.djtextiles.co.in](http://www.djtextiles.co.in)

No adjustment required in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/ AS Rules.

For Deepjyoti Textiles Limited

Sd/-

Sanjay Mundra

Wholesale Director

(DIN: 01205282)

Place : Mumbai

Date : 12.02.2018



Sr.  
No.

1 Inco  
2 Prof  
3 Net  
4 Othe  
5 Total  
6 Paid  
7 Earn  
(of R  
B  
D

\* No  
1. The al  
appro  
2. Excise  
report  
31 De

Note: The  
Stock Ex  
full form  
<http://www>

Place : M  
Date : 12

TN

Total inc

Net Prof

Exceptio

Net Prof

(after Ex

Net Prof

(after Ex

Total com

(Net of T

Equity Sh

Earnings

after extr

Diluted E

Note : T

Stock Ex

Regulat

websites

Place : C

Date : 12

Dipr/183/E



